



Date: February 6, 2021

To,  
**BSE Limited**  
Phiroze Jeejeeboy Towers  
Dalal Street  
Mumbai – 400 001.  
Scrip Code: 533343  
Through: BSE Listing Centre

**The National Stock Exchange of India Ltd.**  
“Exchange Plaza” C-1, Block-G  
Bandra Kurla Complex, Bandra (East)  
Mumbai – 400 051.  
Symbol: LOVABLE  
Through: NEAPS

Dear Sir/Madam,

**Subject: Notice of Board Meeting-Newspaper Publication**

Pursuant to Regulation 30 and 47 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, we forward herewith copy of the Notice published in Business Standard (all editions), The Free Press Journal and in Navshakti (Mumbai edition) on February 6, 2021 informing the public that Board of Directors will, inter alia, consider and approve Unaudited Financial Results for the quarter ended on December 31, 2020 at its Meeting to be held on Saturday, February 13, 2021, in Mumbai.

You are requested to kindly take the same on records.

**Thanking you,**

Yours faithfully,

For **Lovable Lingerie Limited**

Divya Shrimali  
**Company Secretary & Compliance Officer**



Place: Mumbai

## LOVABLE LINGERIE LTD.

Regd. Office : A-46, Road No.2, Opp. IDBI Bank, M.I.D.C., Andheri (E), Mumbai - 400 093. INDIA Tel: 022-2838 3581 Telefax : 022-2838 3582

Email : corporate@lovableindia.in • Website: www.lovableindia.in • CIN No: L17110MH1987PLC044835



## TCNS CLOTHING CO. LIMITED

CIN: L99999DL1997PLC090978

Registered Office: 119, W House, Neelgagan Tower, Mandi Road, Sultanpur, Mehrauli, New Delhi-110030  
Corporate Office: 119 & 127, W House, Neelgagan Tower, Mandi Road, Sultanpur, Mehrauli, New Delhi-110030.  
Tel: 011-42193193, Email: investors@tcnsclothing.com; Website: www.wforwoman.com

### STATEMENT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED DECEMBER 31, 2020

(All amounts in ₹ million except otherwise specified)

Particulars	Quarter Ended			Nine Months Ended		Year Ended
	December 31, 2020 (Unaudited)	September 30, 2020 (Unaudited)	December 31, 2019 (Unaudited)	December 31, 2020 (Unaudited)	December 31, 2019 (Unaudited)	March 31, 2020 (Audited)
1. Total income from operations	2,378.95	1,441.37	3,289.88	4,144.51	9,294.62	11,486.67
2. Net profit/(loss) for the period before tax	169.20	(381.12)	402.85	(816.27)	1,025.43	660.63
3. Net profit/(loss) for the period after tax	126.60	(275.86)	550.26	(602.56)	931.86	694.12
4. Total comprehensive income for the period	130.31	(266.18)	547.30	(591.41)	922.99	684.14
5. Paid-up equity share capital (Face value ₹ 2 per share)	123.02	122.95	122.94	123.02	122.94	122.95
6. Other equity including instruments entirely equity in nature						6,477.05
7. Earnings Per Share (Face value ₹ 2 per share) (not annualised)						
(a) Basic (₹)	2.12	(4.16)	8.60	(9.61)	14.57	10.85
(b) Diluted (₹)	2.12	(4.16)	8.35	(9.61)	14.15	10.84

#### Notes to the unaudited financial results:

The above is an extract of the detailed format of quarter and half year ended Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Other Disclosure Requirements) Regulations, 2015, as modified by Circular No. CIR/CFD/FAC/62/2016 dated 5 July, 2016. The full format of the quarter ended Financial Results are available on the Stock Exchange's websites www.bseindia.com and www.nseindia.com and also on Company's website www.wforwoman.com

#### Notes to the unaudited financial results:

- The above unaudited financial results for the quarter and nine months ended December 31, 2020, have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their respective meetings held on February 05, 2021. These results have been subjected to limited review by the statutory auditors of the Company.
- These financial results have been prepared in accordance with recognition and measurement principles laid down in Indian Accounting Standard 34 'Interim Financial Reporting' (Ind AS 34'), prescribed under Section 133 of the Companies Act, 2013, read with the relevant rules issued thereunder and other accounting principles generally accepted in India.
- The Company's operations and financial results for the quarter and nine months ended December 31, 2020, have been adversely impacted by the outbreak of COVID-19 pandemic and the consequent lockdown announced by the Government authorities due to which the operations were suspended for a substantial part of the first half of the year. The Company has resumed business activities by re-opening stores on a gradual basis in line with the guidelines issued by Governing authorities. The results for the quarter and nine months ended are, therefore, not comparable with those for the previous periods.
- The Company has assessed the impact of COVID-19 pandemic on its business operations and has considered relevant internal and external information, available up to the date of approval of these financial results, in determination of the recoverability and carrying value of financial and non-financial assets and believes that the pandemic is not likely to impact the recoverability of the carrying value of its assets. The impact assessment of COVID-19 is a continuing process given the uncertainties associated with its nature and duration and accordingly actual results may differ materially from these estimates as at the date of approval of these financial results. The Company will continue to closely monitor any material changes in the future economic conditions.
- The Company has elected to apply the practical expedient of not assessing the rent concessions as a lease modification, as per Ministry of Corporate Affairs (MCA) notification dated July 24, 2020 on IND-AS 116 for rent concessions, which are granted due to COVID-19 pandemic. Details of unconditional rent concessions confirmed, adjustment against rent expense (to the extent available) and amount accounted as 'Other income' is as under:

(All amounts in ₹ million)

Particulars	For the quarter ended		For the nine months ended
	December 31, 2020	September 30, 2020	December 31, 2020
A Unconditional rent concession confirmed	59.85	140.96	394.07
B Adjusted against rent expense (to the extent available)	59.85	86.10	217.75
C Other income (A-B)	-	54.86	176.32

The above unconditional rent concessions for the quarter ended December 31, 2020 and September 30, 2020, includes ₹ 7.64 million and ₹ 9.07 million, respectively, pertaining to periods after the reporting period.

- The Code on Social Security, 2020 ("Code") relating to employee benefits during employment and post-employment benefits received Presidential assent in September 2020. The code has been published in the Gazette of India. However, the date on which the Code will come into effect has not been notified. The Company will assess the impact of the Code when it comes into effect and will record any related impact in the period the Code becomes effective.
- The Company has recognised deferred tax assets (net) amounting to ₹ 213.71 million in the financial results for nine months ended December 31, 2020, consistent with applicable accounting standards.
- During the quarter and nine months ended December 31, 2020, the Company has allotted 35,500 equity shares of face value of ₹ 2 per share arising from exercise of Employee Stock Options Plans (ESOPs), which were granted under "TCNS ESOP Scheme 2014-2017".
- The Company is primarily engaged in the business of women apparel and accessories in India. Accordingly, the Company views its business activities as one business segment, therefore there are no separate reportable segments as per Indian Accounting Standard (Ind AS) 108 - "Operating Segments".

For and on behalf of the Board of Directors  
Sd/-  
Anant Kumar Daga  
Managing Director

Place: New Delhi  
Date: February 05, 2021



Head Office: Plot No. 4, Sector 10, Dwarka, New Delhi - 110 075 (Email: hosd@pnb.co.in)

#### Notice of the EGM and Specified/Cut-off Date

Pursuant to the Punjab National Bank (Shares & Meetings) Regulations, 2000 as amended and other applicable laws / guidelines, Notice is hereby given that an Extraordinary General Meeting (EGM) of the Shareholders of the Bank is scheduled to be held on **Wednesday 17th March, 2021 at 11.00 a.m. (IST) through Video Conferencing (VC) or Other Audio-Visual Means (OAVM)** to conduct of Election of ONE Director of Punjab National Bank from amongst shareholders other than the Central Government pursuant to the provisions of Section 9(3)(i) of the Banking Companies (Acquisition & Transfer of Undertakings) Act, 1970.

Bank has fixed **Friday, 19th February, 2021 as the Specified/ Cut-off Date** for the purpose of determining the list Shareholders eligible for participating (nominating, contesting and voting) in the aforesaid Election. In compliance of MCA General Circular No.39/2020 dated 31.12.2020 read with MCA Circular Nos. 33/2020 dated 28.09.2020, 22/2020 dated 15.06.2020, 17/2020 dated 13.04.2020 and 14/2020 dated 08.04.2020, electronic copies of the Notice of the EGM will be sent to all the shareholders whose email addresses are registered with the Bank/Depository Participant(s). Shareholders holding Shares in dematerialized mode and whose email addresses are not registered, are requested to register their email addresses and mobile numbers with their relevant depositories through their depository participants. Shareholders holding shares in physical mode are requested to dematerialize their holdings / furnish their email addresses and mobile numbers to the Bank's Registrar and Share Transfer Agent M/s Beetal Financial & Computer Services (P) Ltd. at beetal@beetalfinancial.com.

The detailed Notice of the Meeting along with the relevant Forms for the election will be issued in due course and will be made available on website of the Bank i.e. www.pnbindia.in and also on the websites of the Stock Exchanges i.e. BSE Limited and National Stock Exchange of India Limited at www.bseindia.com and www.nseindia.com, respectively.

Shareholders will have a facility to exercise their right to vote in respect of the business to be transacted at the EGM by electronic means (remote e-voting and e-voting during the EGM). The manner of voting for shareholders holding shares in dematerialized mode, physical mode and for shareholders who have not registered their email addresses will be provided in the Notice to the Shareholders. The details will also be made available on the website of the Bank. Shareholders are requested to visit www.pnbindia.in to obtain such details.

Shareholders may please note that in terms of the aforementioned circulars, the Bank will not be sending physical copies of the Notice of EGM to the Shareholders.

By Order of the Board of Directors  
For Punjab National Bank  
(Ekta Pasricha)  
Company Secretary

Place: New Delhi  
Date: 05.02.2021

#### SecureCloud Technologies Limited

(Formerly 8K Miles Software Services Limited)  
Regd. Off: # 5, II Floor, Srinivas Towers, Cenotaph Road, Teynampet, Chennai-600 018, Ph:044-6602 8034 | CIN: L72300TN1993PLC101852  
Email: contactus@securecloud.com | Website: www.securecloud.com

#### NOTICE

NOTICE is hereby given pursuant to Section 100, 108 of the Companies Act, 2013 ("the Act"), read with Companies (Management and Administration) Rules, 2014 ("the Rules"), Secretarial Standards on General Meetings (SS-2) and applicable regulations of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 as amended and other applicable provisions of the Act and the rules thereunder, General Circular No. 14/2020 dated April 8, 2020, General Circular No. 17/2020 dated April 13, 2020 and General Circular No. 22/2020 dated June 15, 2020 and General Circular No. 33/2020 dated September 28, 2020, General Circular No. 39/2020 dated December 31, 2020 in relation to "Clarification on passing of ordinary and special resolutions by companies under the Companies Act, 2013 and the rules made thereunder on account of the threat posed by COVID - 19" issued by the Ministry of Corporate Affairs, Government of India (the "MCA Circulars"), the Company is seeking the approval of its Members by way of Extra-Ordinary General Meeting ("EGM") through remote e-voting which is scheduled on March 01, 2021, 9.30 A.M to transact businesses as set out in the EGM Notice dated February 3, 2021 together with the Explanatory Statement thereto

S. No	Resolutions
1	Issue of Warrants on Preferential basis

The Company has completed the dispatch of EGM Notice along with Explanatory Statement on February 05, 2021 (Friday), to all members of the Company, whose names appeared on the Register of Members as on January 29, 2021 (Friday) i.e. cut-off date through electronic mail to the Members whose e-mail IDs are registered with the registrar and share transfer agent of the Company viz., Adroit Corporate Services Pvt. Ltd. and / or depositories with whom the shareholders have the demat account.

Voting rights shall be reckoned on the paid-up value of equity shares registered in the name of Members as on February 22, 2021 (Monday). A person who is not a Member on the cut-off date shall treat this notice for information purposes only.

The Company has engaged the services of Central Depository Services (India) Limited (CDSL) for providing e-voting facility to all its Members. Further, the Members are requested to note that the voting, through e-voting, will commence at 09:00 A.M (IST) on Friday, February 26, 2021 and will end on 05:00 P.M (IST) on Sunday, February 28, 2021. The detailed procedure for voting has been provided in the EGM Notice. Details of the process and manner of remote e-voting along with the user ID and password are provided over email to all members who have registered their email addresses.


The Board of Directors of the Company has appointed Ms. Nithya Pasupathy, Company Secretary in Practice (Membership No. FCS 10601 and C.P.No. 22562), Partner of M/s SPNP & Associates., Practising Company Secretaries, as the Scrutinizer to conduct the e-voting process in a fair and transparent manner. Members are requested to note that the e-voting should be completed on or before 17:00 hrs. (IST) on Sunday, February 28, 2021. E-Voting received from Members after that will not be considered as valid and shall not be allowed beyond the said date and time.

The results of the voting (along with the Scrutinizer's report) will be announced by the Chairman or Company Secretary or any other person authorized by the Board on/before **Wednesday, March 03, 2021**, at the Registered Office of the Company and will also be displayed on the website of the Company viz., www.securecloud.com CDSL website www.evotingindia.com besides being communicated to the Stock Exchanges, Depositories and Registrar & Share Transfer Agent.

In case of any queries or grievances about e-voting, Members can contact Mr. Sandeep Shinde, Manager, Adroit Corporate Services Pvt. Ltd. at Contact No. +91 22 42270400, Email ID: sandeeps@adroitcorporate.com.

By Order of the Board of Directors  
For SecureCloud Technologies Limited  
Sd/-  
G Sri Vignesh  
Company Secretary and Compliance Officer  
Membership No. A57475

Place: Chennai  
Date: February 05, 2021



CIN: L15500TG1989PLC101115  
Registered Office: H. No. 1-62-192,  
3rd Floor, Dwaraka Avenue, Kavuri Hills,  
Madhapur, Hyderabad, Telangana-500033  
Tel: 040-48526655  
E-mail: info@grandeurproducts.com  
Website: www.grandeurproducts.com

Pursuant to Regulation 47 read with Regulation 29 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("the Listing Regulations"), Notice is hereby given that a meeting of the Board of Directors of the Company will be held on **Wednesday, the 10th day of February, 2021, inter-alia**, to consider and approve the unaudited financial results (standalone and consolidated) for the quarter ended 31st December, 2020 pursuant to Regulation 33 of the Listing Regulations.

In connection therewith, the trading window for dealing in the securities of the Company has been closed for all designated persons, their immediate relatives and all connected persons from 01st January, 2021 and will continue to remain closed till 12th February, 2021 (i.e. 48 hours after the declaration of unaudited financial results), both days inclusive. For further details, please access the under mentioned URLs: <https://www.bseindia.com/xml-data/corpfiling/AttachLive/623a2ba2-6a40-47f2-89c-b7fc20a3f492.pdf> <http://grandeurproducts.com/investors-relation/board-meeting-notices/2020-21/nbmtcse3.pdf>

For GRANDUR PRODUCTS LIMITED Sd/-  
Vijay Kumar Deekonda  
Place: Hyderabad Whole Time Director  
Date: 06-02-2021 DIN: 06991267

By Order of Board  
For Maheshwari Logistics Limited Sd/-  
Date: 06.02.2021 Nandula, Vamsikrishna  
Place: Vapi Company Secretary

Pursuant to Regulation 29 and 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, notice is hereby given that a meeting of the Board of Directors of the Company is scheduled to be held on **Friday, 12th day of February, 2021** to consider and approve the Standalone and Consolidated unaudited Financial Results for the quarter ended 31st December, 2020.

The said notice may be accessed on the website of the Company www.mlpl.biz and also on Stock Exchanges website www.nseindia.com.

Place: Mumbai  
Date: 05.02.2021

#### KISAN MOULDINGS LIMITED

(CIN: L17120MH1989PLC054305)  
Regd. Office: Tex Centre, K-wing, 3rd Floor, 26-A, Chandivali Road, Off. Sakinaka Road, Andheri (East), Mumbai - 400 072.  
Tel: 022 - 4200 9100 / 9200, Fax: 022-2847 8508  
E-mail: cs.kisan@kisangroup.com; Web-site: www.kisangroup.com

#### NOTICE

Pursuant to Regulation 29 & 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, Notice is hereby given that a Meeting of the Board of Directors of the Company will be held on **Friday, February 12, 2021**, inter alia, to consider and approve the Un-audited Financial Results of the Company for the Third Quarter and Nine months ended on December 31, 2020. The said Notice can also be accessed on the Company's website at [www.kisangroup.com](http://www.kisangroup.com) and on the Stock Exchange website at [www.bseindia.com](http://www.bseindia.com).

For KISAN MOULDINGS LIMITED Sd/-  
Sanjeev Aggarwal  
Chairman & Managing Director

Place: Mumbai  
Date: 05.02.2021

#### McDOWELL HOLDINGS LIMITED

(CIN: L05190KA2004PLC033485)  
Registered Office: 'UB Tower', Level 12, UB City, 24, Vittal Mallya Road, Bengaluru - 560 001  
E-mail: mhinvestor@ubmail.com Website: www.mcdowellholdings.co.in  
Tel. : +91 80 4688 6020 Fax : +91 80 2227 4890

#### NOTICE

Notice is hereby given pursuant to Regulation 47 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, a meeting of the Board of Directors of the Company will be held on **Friday, February 12, 2021** to consider, inter alia, the Un-audited Financial Results of the Company for the quarter / nine months ended December 31, 2020.

For further details, you may please visit the Company's website [www.mcdowellholdings.co.in](http://www.mcdowellholdings.co.in) and on the website of the Stock Exchanges where the equity shares of the Company are listed at [www.bseindia.com](http://www.bseindia.com) and [www.nseindia.com](http://www.nseindia.com).

For McDowell Holdings Limited Sd/-  
G. Sreenivas  
Director

Place: Bengaluru  
Date: February 05, 2021

#### The Singareni Collieries Company Limited

(A Government Company)  
Regd. Office: Kothagudem-507101, Telangana

#### E-PROCUREMENT TENDER NOTICE

Tenders have been published for the following services/Material Procurement through e-procurement platform. For details, please visit <https://tender.telangana.gov.in> or <https://www.sccimines.com>

NTI/Enquiry No. - Description/Subject- Last date and time for submission of bid(s)

E122000369-Transportation of Furnace Oil from storage & handling terminals of HPCL/BPCL, Visakhapatnam to SMS Support plant at Manuguru area of SCCI, for a period of two years - 15.02.2021, 17:00 Hrs. -GM(MP)

NT No. Date - Name of the work - ECV - Last date & time for submission of bids

CW/RD/e-87/2020-21 - Construction of foundation beds and miscellaneous civil works for 500TPH feeder at Kistaram OCP, Sathupalli, Kothagudem Area, Khammam District, Telangana State -Rs.33,72,133/-, 16.02.2021 - 4.30 P.M.

CW/RD/e-88/2020-21 - Construction of foundation beds and miscellaneous civil works for 500TPH feeder breaker No.2 at JVR OCP-II, Sathupalli, Kothagudem area, Khammam District, Telangana State -Rs.36,07,924/-, 16.02.2021, 4.30 P.M.

PR/2020-21/MP/CV/L/83 -GM. GKM

R.O. No.: 1434-PP/CL-AGENCY/ADVT/1/2020-21, Date:05.02.2021

#### LOVABLE LINGERIE LIMITED

(CIN: L17110MH1987PLC044835)  
Regd. Office: A-46, Street No. 2, MIDC, Andheri (East), Mumbai-400093.  
Tel: 022-2838 3581 Fax: 022-2838 3582

E-mail id: corporate@lovableindia.in Website: www.lovableindia.in

#### NOTICE

Notice is hereby given pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 that a Meeting of the Board of Directors of the Company is scheduled to be held on **Saturday, 13th February, 2021** at the registered office of the Company through video conferencing, inter-alia to consider the Unaudited Financial Results for the quarter ended December 31, 2020.

The said notice is also available on the website of the Company at [www.lovableindia.in](http://www.lovableindia.in) as well as on the website of The National Stock Exchange of India Limited at [www.nseindia.com](http://www.nseindia.com) and BSE Limited at [www.bseindia.com](http://www.bseindia.com).

For Lovable Lingerie Ltd. Sd/-  
L.Vinay Raddy  
Managing Director  
(DIN: 00202619)

Date : February 5, 2021  
Place : Mumbai



Regd. Office: Jai Springs Road, Industrial Area, Yamuna Nagar - 135001, Haryana  
Phone & Fax: 01732-251810/11/14 email: praveen@jaispring.com

#### STATEMENT OF UNAUDITED CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED DECEMBER 31, 2020

(Rs. in Lakhs)

S. No.	Particulars	Quarter ended			Nine Months Ended		Year ended
		Unaudited 31.12.2020	Unaudited 30.09.2020	Unaudited 31.12.2019	Unaudited 31.12.2020	Unaudited 31.12.2019	Audited 31.03.2020
1	Total Income from operations	34,326.14	18,656.83	22,858.99	59,507.66	89,145.72	112,895.15
2	Net Profit/ (Loss) for the period (before tax, exceptional items)	4,151.58	1,199.25	1,342.60	3,724.91	5,197.99	7,164.12
3	Net Profit/ (Loss) for the period before tax (after exceptional items)	4,151.58	1,199.25	1,342.60	3,724.91	5,197.99	7,164.12
4	Net Profit/ (Loss) for the period after tax (after exceptional items)	3,005.52	811.98	1,007.47	2,546.24	3,684.69	4,787.97
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	3,005.52	783.54	1,014.22	2,517.80	3,672.45	4,797.02
6	Equity Share Capital	3,983.25	3,983.25	3,983.23	3,983.25	3,983.23	3,983.25
7	Reserves (excluding Revaluation Reserve)						47,687.40
8	Earnings Per Share (of Rs. 1/- each) (not annualised) (In Rs.)						
	Basic:	0.76	0.20	0.25	0.64	0.93	1.20
	Diluted:	0.76	0.20	0.25	0.64	0.93	1.20

#### Notes:

- The above consolidated financial results of Jamna Auto Industries Limited ("the parent Company") and its subsidiaries (together referred as "the Group") for the quarter and nine months ended December 31, 2020 have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors in their respective meetings held on February 05, 2021.
- Information of standalone audited financial results in terms of the Listing Regulations is as under:

S. No.	Particulars	Quarter ended			Nine Months Ended		Year ended
		Unaudited 31.12.2020	Unaudited 30.09.2020	Unaudited 31.12.2019	Unaudited 31.12.2020	Unaudited 31.12.2019	Audited 31.03.2020
1	Revenue from operations	33,304.83	18,447.19	21,524.46	58,045.37	84,826.85	105,882.11
2	Profit before tax	4,089.86	1,286.69	1,307.71	3,836.09	5,066.81	6,855.49
3	Total Comprehensive income for the period	3,072.10	913.99	1,079.14	2,791.14	3,688.60	4,806.51

The above is an extract of the detailed format of Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Financial Results are available on the Stock Exchanges websites viz. [www.bseindia.com](http://www.bseindia.com) and [www.nseindia.com](http://www.nseindia.com)

**PRIME SECURITIES LIMITED**  
 CIN: L67120MH1982PLC026724  
 Regd. Office: 1109/1110, Maker Chambers V, Nariman Point, Mumbai 400021  
 T: +91-22-61842525, F: +91-22-24970777 Website: www.primesec.com Email: prime@primesec.com

**UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED DECEMBER 31, 2020**  
 [CONSOLIDATED] [Rs. Lakhs]

Sr. No.	Particulars	Quarter ended 31-Dec-20	Quarter ended 30-Sep-20	Quarter ended 31-Dec-19	Period ended 31-Dec-20	Period ended 31-Dec-19	Year ended 31-Mar-20
1	Total Income from Operations (net)	630	856	1,399	2,532	4,339	7,446
2	Net Profit / (Loss) for the Period (before Tax, Exceptional and / or Extraordinary Items)	62	289	-5	563	1,141	1,074
3	Net Profit / (Loss) for the Period before Tax [after Exceptional and / or Extraordinary Items]	62	289	-5	563	1,141	1,074
4	Net Profit / (Loss) for the Period after Tax [after Exceptional and / or Extraordinary Items]	96	214	-44	403	846	789
5	Total Comprehensive Income for the Period Comprising Profit / (Loss) for the Period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)	95	209	-45	401	840	783
6	Equity Share Capital	1,330	1,330	1,330	1,330	1,330	1,330
7	Reserves (excluding Revaluation Reserves) as shown in Audited Balance Sheet of previous year						3,200
8	Earnings per Share (of Rs. 5/- each) (in INR) (for continuing and discontinued operations)	0.36	0.81	-0.17	1.52	3.19	2.98
	- Basic	0.36	0.81	-0.17	1.52	3.19	2.98
	- Diluted	0.36	0.79	-0.16	1.50	3.17	2.95

**UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED DECEMBER 31, 2020**  
 [STANDALONE] [Rs. Lakhs]

Sr. No.	Particulars	Quarter ended 31-Dec-20	Quarter ended 30-Sep-20	Quarter ended 31-Dec-19	Period ended 31-Dec-20	Period ended 31-Dec-19	Year ended 31-Mar-20
1	Total Income from Operations (net)	119	854	112	1,570	1,567	2,544
2	Net Profit / (Loss) for the Period (before Tax, Exceptional and / or Extraordinary Items)	-133	547	-361	757	396	-218
3	Net Profit / (Loss) for the Period before Tax [after Exceptional and / or Extraordinary Items]	-133	547	-361	757	396	-218
4	Net Profit / (Loss) for the Period after Tax [after Exceptional and / or Extraordinary Items]	-95	448	-280	607	307	-239
5	Total Comprehensive Income for the Period Comprising Profit / (Loss) for the Period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)	-95	445	-281	607	302	-244
6	Equity Share Capital	1,330	1,330	1,330	1,330	1,330	1,330
7	Reserves (excluding Revaluation Reserves) as shown in Audited Balance Sheet of previous year						6,098
8	Earnings per Share (of Rs. 5/- each) (in INR) (for continuing and discontinued operations)	-0.36	1.69	-1.06	2.29	1.16	-0.90
	- Basic	-0.36	1.66	-1.05	2.25	1.15	-0.90
	- Diluted	-0.36	1.66	-1.05	2.25	1.15	-0.90

**Note:**  
 The above is an extract of the detailed format of Unaudited Financial Results for the Quarter and Nine Months ended December 31, 2020 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosures Requirements) Regulations, 2015. The full format of the Unaudited Financial Results for the Quarter and Nine Months ended December 31, 2020 are available on the websites of stock exchanges (www.nseindia.com / www.bseindia.com) and also on the website of the Company (www.primesec.com).

**Mumbai**  
 February 4, 2021

**For Prime Securities Limited**  
 Sd/-  
**N. Jayakumar**  
 Managing Director & Group CEO

**WESTERN MINISTIL LIMITED**  
 CIN: L28932MH1972PLC015928  
 Registered Office: 163-164, Mittal Tower, 'A' Wing, 16<sup>th</sup> Floor, Nariman Point, Mumbai - 400021  
 Tel: 022-40750100 / 022-22823653 Fax: 022-22044801 Email: info@westernministil.com

**NOTICE**  
 NOTICE is hereby given pursuant to Regulations 29 and 47 of the SEBI (LODR) Regulations, 2015 that a meeting of the Board of Directors of the Company will be held on Friday, February 12, 2021 in the Registered office of the Company at 163-164, Mittal Tower, 'A' Wing, Nariman Point, Mumbai - 400021 interalia to consider and approve the Standalone Un-audited Financial Results along with other reports for the quarter ended December 31, 2020. We hereby inform that the trading restriction period has commenced from the end of quarter December 31, 2020 till 48 hours after the declaration of the financial results of the Company for all the Designated Persons.

The information contained in this notice is available on the Company's website www.westernministil.com as also on the website of the Stock exchanges viz. BSE Limited - www.bseindia.com.

**For WESTERN MINISTIL LIMITED**  
 Sd/-  
**P. S. Parikh**  
 Director (DIN: 00106727)

**Place: Mumbai**  
 Date: 05<sup>th</sup> February, 2021

**NIKHIL ADHESIVES LIMITED**  
 CIN: L51900MH1986PLC041062  
 Registered Office: 315, The Summit Business Bay, Behind Gurananak Petrol Pump, Opp. Cinemax, Andheri Kuria Road, Andheri (E), Mumbai - 400093. Tel. No. 022-26835864/58/59 Email: ho@nikhiladhesives.com Website: www.nikhiladhesives.com

**NOTICE**  
 NOTICE is hereby given pursuant to Regulation 47 read with Regulation 29(1)(a) of SEBI (Listing Obligations and Disclosures Requirements) Regulations, 2015 that a meeting of the Board of Directors of the Company is scheduled to be held on Thursday, 11<sup>th</sup> February, 2021 at 315, The Summit Business Bay, Behind Guru Nanak Petrol Pump, Opp. Cinemax, Andheri Kuria Road, Andheri (E), Mumbai - 400093 inter alia, to consider and approve the Unaudited Financial Results of the Company for the quarter and nine months ended on 31st December, 2020 and Limited Review Report of the Statutory Auditor for the same.

For further details please visit the Company's website www.nikhiladhesives.com or that of Bombay Stock Exchange Limited (www.bseindia.com).

**For NIKHIL ADHESIVES LIMITED**  
 Sd/-  
 Umesh J. Sanghavi  
 (Managing Director)  
 DIN: 00491220

**Place: Mumbai**  
 Date: 06/02/2021

**LOVABLE LINGERIE LIMITED**  
 CIN: L1710MH1987PLC044835  
 Regd. Office: A-46, Street No. 2, MIDC, Andheri (East), Mumbai-400093. Tel: 022-2838 3581 Fax: 022-2838 3582 E-mail id: corporate@lovableindia.in Website: www.lovableindia.in

**NOTICE**  
 Notice is hereby given pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosures Requirements) Regulations, 2015 that a Meeting of the Board of Directors of the Company is scheduled to be held on Saturday, 13<sup>th</sup> February, 2021 at the registered office of the Company through video conferencing, inter-alia to consider the Unaudited Financial Results for the quarter ended December 31, 2020. The said notice is also available on the website of the Company at www.lovableindia.in as well as on the website of The National Stock Exchange of India Limited at www.nseindia.com and BSE Limited at www.bseindia.com.

**For Lovable Lingerie Ltd.**  
 By order of the Board,  
 Sd/-  
**L. Vinay Reddy**  
 Managing Director  
 (DIN: 00202619)

Date: February 5, 2021  
 Place: Mumbai

**BIOFIL CHEMICALS AND PHARMACEUTICALS LIMITED**  
 CIN: L24233MP1985PLC002709  
 Regd. Office: 11/12, Sector E, Sanwer Road, Indore (M.P.) 452015  
 Tel.: 0731-2426700 Email id: bcpcompliance@gmail.com, website: www.biofilgroup.net

**BOARD MEETING NOTICE**  
 NOTICE is hereby given that pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosures Requirements) Regulations, 2015, that a meeting of Board of Directors of the Company will be held on Friday 12<sup>th</sup> February, 2021 to consider and approve the un-audited Financial Results of the Company for the quarter as well as nine months ended on 31st December 2020, along with other routine businesses.

This intimation is also available on the website of the company at www.biofilgroup.net and also on the websites of Stock Exchanges i.e. at www.bseindia.com and www.nseindia.com.

**For Biofil Chemicals and Pharmaceuticals Limited**  
 Sd/-  
**Ramesh Shah** (Managing Director)  
 DIN: 00028819

Place: Indore  
 Dated: 5th February 2021

**TIVOLI CONSTRUCTION LIMITED**  
 CIN: L45200MH1985PLC037365  
 Regd. Off: 4th Floor, Raheja Chambers, Linking Road and Main Avenue, Santacruz (West) Mumbai 400 054. Email Id: tivoliconstruction@yahoo.co.in, Phone No. 022 6769 4400/4444 Website: www.tivoliconstruction.in

**EXTRACT OF STANDALONE / CONSOLIDATED UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED 31ST DECEMBER, 2020**  
 (Rs. in lakhs)

Particulars	STANDALONE						CONSOLIDATED					
	Quarter Ended		Year to date		Year Ended	Quarter Ended		Year to date		Year Ended		
	31.12.2020	30.09.2020	31.12.2019	31.12.2020	31.12.2019	31.03.2020	31.12.2020	30.09.2020	31.12.2019	31.12.2019	31.03.2020	
Total Income from operations (Net)	0.37	0.37	0.59	1.29	2.01	2.57	3.12	3.23	3.53	9.85	10.94	14.47
Net Profit/ (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	(1.38)	(1.38)	(1.21)	(6.84)	(7.44)	(8.52)	1.36	1.23	1.72	1.43	1.21	2.80
Net Profit/ (Loss) for the period (before Tax, (after Exceptional and/or Extraordinary items)	(1.38)	(1.38)	(1.21)	(6.84)	(7.44)	(8.52)	1.36	1.23	1.72	1.43	1.21	2.80
Net Profit/ (Loss) for the period (after Tax, (after Exceptional and/or Extraordinary items)	(1.38)	(1.38)	(1.21)	(6.84)	(7.44)	(8.52)	1.05	0.91	1.33	0.06	0.93	0.38
Other Comprehensive income	Nil	Nil	Nil	Nil	Nil	Nil	Nil	Nil	Nil	Nil	Nil	Nil
Total Comprehensive income for the period (Comprising Profit/ (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax))	(1.38)	(1.38)	(1.21)	(6.84)	(7.44)	(8.52)	1.05	0.91	1.33	0.06	0.93	0.38
Equity share capital	50.00	50.00	50.00	50.00	50.00	50.00	50.00	50.00	50.00	50.00	50.00	50.00
Reserves (excluding Revaluation Reserves as shown in the balance sheet of previous year)							54.52					215.52
Earnings per share (Face Value of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations)	(0.28)	(0.28)	(0.24)	(1.37)	(1.49)	(1.70)	0.21	0.18	0.27	0.01	0.19	0.08
Basic & Diluted:	(0.28)	(0.28)	(0.24)	(1.37)	(1.49)	(1.70)	0.21	0.18	0.27	0.01	0.19	0.08

**Notes:**  
 1. The above standalone and consolidated results of the Company have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their meeting held on 5th February, 2021. The above results are prepared in accordance with the Indian Accounting Standards (Ind AS) as prescribed under section 133 of the Companies Act, 2013.  
 2. The company has single business segment, therefore, in the context of Ind AS- 108, disclosure of segment information is not applicable.  
 3. The above financial results for the quarter and nine months ended December 31, 2020 were subjected to "Limited Review" by the Statutory Auditors of the Company.  
 4. The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosures Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the Stock Exchange website (www.bseindia.com) and Company's Website: www.tivoliconstruction.in.

**FOR TIVOLI CONSTRUCTION LIMITED**  
 Sd/-  
**RAKESH DESAI**  
 DIRECTOR  
 DIN: 00152982

Mumbai  
 Dated: 5th February, 2021

**BABA ARTS LIMITED**  
 Regd. Office: 3A, Valecha Chambers, New Link Road, Andheri (West), Mumbai-400053  
 CIN: L72200MH1999PLC119177 Website: www.babaartslimited.com  
 Email: babaartslimited@yahoo.com / investors@babaartslimited.com Tel No.022 2673 3131 Fax: 022 2673 3375

**EXTRACT OF STANDALONE UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTH ENDED 31ST DECEMBER, 2020**  
 (Rs. In Lakh except EPS)

Sr. No.	Particulars	Quarter Ended 31.12.2020 Unaudited	Nine Month Ended 31.12.2020 Unaudited	Year Ended 31.03.2020 Audited
1.	Total Income from Operations	26.06	1,250.59	131.07
2.	Net Profit/(Loss) for the period (Before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	(32.54)	264.53	45.91
3.	Net Profit/(Loss) for the period Before Tax (After Exceptional and /or Extraordinary Items)	(32.54)	264.53	45.91
4.	Net Profit/(Loss) for the period After Tax (After Exceptional and/or Extraordinary Items)	(25.67)	217.67	45.38
5.	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/(Loss) for the period (After Tax) and other Comprehensive Income (After Tax)]	(25.55)	217.99	43.31
6.	Equity Share Capital	525.00	525.00	525.00
7.	Other Equity excluding Revaluation Reserve	-	-	1,131.73
8.	Earnings Per Share ( of Re.1/- each) for the continuing and discontinued operations			
	1. Basic :	(0.049)	0.415	0.086
	2. Diluted :	(0.049)	0.415	0.086

**Notes:**  
 1) The above is an extract of the detailed format of unaudited financial results for quarter and nine month ended on 31st December, 2020 filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI ( Listing Obligations & Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the standalone quarterly results are available on the website of the Stock Exchange (www.bseindia.com) and the Company website (www.babaartslimited.com).  
 2) The above unaudited results for the quarter and nine month ended 31st December, 2020 have been reviewed and recommended by the Audit Committee and thereafter approved by the Board of Directors of the Company at its meeting held on 4th February, 2021. These results have been subjected to limited review by M/s. Arunkumar K Shah & Co., Statutory Auditors of the Company.  
 3) The above results have been prepared in accordance with the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 (Ind AS) prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 as amended from time to time and other recognised accounting practices and policies to the extent applicable.

**For BABA ARTS LIMITED**  
 Sd/-  
**Gordhan P. Tanwani**  
 Chairman & Managing Director

**Place : Mumbai**  
 Date : 4th February, 2021

**DIN:00040942**

**POLO QUEEN INDUSTRIAL AND FINTECH LIMITED**  
 CIN No. L72200MH1984PLC094539  
 Regd. Office : 304, A-Z Industrial Premises, G. K. Marg, Lower Parel, Mumbai - 400 013. Tel: 022-24935421/24817001, Email: info@poloqueen.com, Website: www.poloqueen.com

**EXTRACT OF STANDALONE AND CONSOLIDATED UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED DECEMBER 31, 2020**  
 (Rs. In Lacs)

Sr. No.	Particulars	Standalone						Consolidated					
		Quarter Ended		Nine Month Ended		Year Ended	Quarter Ended		Nine Month Ended		Year Ended		
		Unaudited 31.12.2020	Unaudited 30.09.2020	Unaudited 31.12.2019	Unaudited 31.12.2020	Audited 31.03.2020	Unaudited 31.12.2020	Unaudited 30.09.2020	Unaudited 31.12.2019	Unaudited 31.12.2020	Unaudited 31.12.2019	Audited 31.03.2020	
1	Total Income from operations	1285.00	758.88	515.78	2234.54	1109.61	1798.23	1300.69	761.00	518.11	2248.65	1113.14	1798.72
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items#)	65.85	(15.87)	(2.65)	26.77	(13.78)	(26.30)	80.03	(14.98)	(2.57)	36.55	(15.53)	(33.49)
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items#)	65.85	(15.87)	(2.65)	26.77	(13.78)	(26.30)	80.03	(14.98)	(2.57)	36.55	(15.53)	(33.49)
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items#)	58.96	(15.87)	(2.65)	19.88	(13.78)	(26.20)	73.14	(14.98)	(2.57)	29.66	(15.53)	(33.78)
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	58.96	(15.87)	(2.65)	19.88	(13.78)	(26.20)	73.14	(14.98)	(2.57)	29.66	(15.53)	(56.41)
6	Equity Share Capital	6715.00	6715.00	6715.00	6715.00	6715.00	6715.00	6,715.00	6,715.00	6,715.00	6,715.00	6,715.00	6,715.00
7	Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the Balance sheet of Previous year)	0	-	-	-	-	9079.47	-	0	-	-	-	9055.31
8	Earnings Per Share (after extraordinary items) (of Rs. 10/- each)												
	Basic:	0.09	(0.02)	(0.00)	0.03	(0.02)	(0.04)	0.11	(0.02)	(0.00)	0.04	(0.02)	(0.05)
	Diluted:	0.09	(0.02)	(0.00)	0.03	(0.02)	(0.04)	0.11	(0.02)	(0.00)	0.04	(0.02)	(0.05)

# The Company does not have any Exceptional and Extraordinary item to report for the above periods.

**Notes:**  
 1. The above Unaudited financial results as reviewed by the Audit Committee were taken on record by the Board of Directors at their meeting held on February 5, 2021. The Statutory Auditors of the Company has carried out limited review of the above unaudited results pursuant to Regulation 33 of SEBI (Listing Obligations and Disclosures Requirements) Regulations, 2015  
 2. The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of SEBI (Listing Obligations and Disclosures Requirements) Regulations, 2015. The Full format of the Quarterly Financial Results are available on the Stock Exchange website (www.bseindia.com and www.mseil.in) and on the Company's website (www.poloqueen.com)  
 # The company does not have any Exceptional and Extraordinary items to report in above periods.

**For and on behalf of Board of Directors of Polo Queen Industrial and Fintech Limited**  
 Sd/-  
**Udit P. Sanghai**  
 Whole Time Director and Chief Financial Limited  
 DIN: 06725206

**Place : Mumbai**  
 Date: February 5, 2021

**BATLIBOI**

**Batliboi Ltd.**  
 Regd. Office: Bharat House, 5<sup>th</sup> Floor, 104 Bombay Samachar Marg, Fort, Mumbai - 400 001  
 Tel No. : +91 22 6637 8200, Fax No. : +91 22 2267 5601 E-Mail : investors@batliboi.com, Website : www.batliboi.com  
 CIN: L52320MH1941PLC003494

**EXTRACT OF UNAUDITED STANDALONE AND CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED 31<sup>ST</sup> DECEMBER, 2020**  
 (Rupees in Lakhs)

Sr. No.	Particulars	STANDALONE						CONSOLIDATED						
		Quarter Ended			Nine Months Ended			Quarter Ended			Nine Months Ended			Year Ended
		31.12.2020 (Reviewed)	30.09.2020 (Reviewed)	31.12.2019 (Reviewed)	31.12.2020 (Reviewed)	31.12.2019 (Reviewed)	31.03.2020 (Audited)	31.12.2020 (Reviewed)	30.09.2020 (Reviewed)	31.12.2019 (Reviewed)	31.12.2020 (Reviewed)	31.12.2019 (Reviewed)	31.03.2020 (Audited)	
1)	Total Income From Operations (Net)	2,559.74	2,123.70	2,721.54	6,222.99	8,535.92	10,930.18	3,808.01	3,575.29	5,103.70	11,261.89	14,914.70	19,527.09	
2)	Net Profit / (Loss) for the period before Tax	(133.51)	(201.91)	(129.03)	(509.58)	(586.02)	(983.83)	79.12	(34.60)	(11.48)	(166.37)	(841.99)	(1,753.34)	
3)	Net Profit / (Loss) for the period after Tax	(110.46)	(161.13)	(95.57)	(368.39)	(444.04)	(752.50)	77.30	(34.45)	(32.47)	(110.62)	(760.37)	(1,586.82)	
4)	Total Comprehensive Income for the Period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and other Comprehensive Income (after tax)]	(112.58)	(163.23)	(102.66)	(374.71)	(465.31)	(760.93)	29.38	(64.34)	(105.31)	(203.14)	(767.80)	(1,676.11)	
5)	Equity Share Capital	1,435.79	1,435.79	1,435.79	1,435.79	1,435.79	1,435.79	1,435.79	1,435.79	1,435.79	1,435.79	1,435.79	1,435.79	
6)	Earnings Per Share for the period (of Rs.5/- each) (not annualised)													
	Basic:	(0.38)	(0.56)	(0.33)	(1.28)	(1.55)	(2.62)	0.27	(0.1					

